

Registered Office

Address: Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078.

Tel. : +91-22-49601775

Email : corporate@hirect.com / marketing@hirect.com

CIN : L28900MH1958PLC011077

Website: www.hirect.com

Ref. No. HIRECT/SEC/2025-26/10

May 6, 2025

BSE Limited

Rotunda Building, Phiroz Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai 400 001

Maharashtra

National Stock Exchange of India Limited

"Exchange Plaza" 5t Floor, C-1, Block 'G

Bandra Kurla Complex,

Bandra (East) Mumbai 400 051

Maharashtra

Security Code No.: 504036 Symbol: HIRECT Type of Security: Equity

Subject: Newspaper Publications

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith copies of the advertisement with respect to the audited financial results for the quarter and year ended on March 31, 2025, published in The Free Press Journal, The Economic Times and Navshakti on May 6, 2025.

Kindly acknowledge and take the same on record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Hind Rectifiers Limited
Meenakoli Anchla

Meenakshi Anchlia

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



Online Gaming is Betting, 28% **GST Applicable: DGGI Tells SC**

taxing 'speculative outcomes' of gaming, not the game itself

skill or chance has no relevan-ce. These games are nothing but the control of the control of the control of the control of the said when the control of the said when playing with takes amounts to gambling and is not excluded from the ambit of taxation, the gaming companies should not argue in favour of exemptions.

Indu Bhan

New Delhi: The Directorate General of GST Intelligence (DGG) Monday told the Suprame Court that online gaming conspanies include in betting goods and services tax (CST) are the participating players on their platforms are taxable at the lighest stable pliceble topseculative activities.

Additional solicitor general N Additional N



panies to contend that playing for stakes in a game of skill would not amount to betting and the content of the

is expected to have far-reaching implications for the taxation framework of the online gaming industry as clarity on its tax treatment is crucial for festering a predictable business equations compliance, according to legal experts.

The DGGI had raised a tax demand of 1.2 Italk crove against 7 online gaming companies. The show cause notices were istantial compliance and gaming companies. The show cause notices were istantial continuation of the short and continuation of the short and continuated games involving betting and gambling, would airract 28% GST on full-face value of the bets from October 1, 2023.



CORRIGENDUM

Delhi HC Rejects RCB Plea Against Uber Ad

Indu Bhan

New Delhi: The Delhi High Court on Monday refused to restrain riden haiting platform the Prindiss' stems from running a 'disparasite of the impugned advertisement of the haiting platform the Prindiss' stems from running a 'disparasite of a healthy bantier and good-natured light-hearted humour without any elements of which a plea by its owner Royal Challengers Sports (RCS), which has cought an intorint injunction. Justice Sturnbh Banerjed distribution of the study of the

Corrigendum
Punjab State e-Governnance society
O/o Directorate of Good Governance & Information
Technology, Punjab
Plot No.- D 241, Industrial Area, Phase-8B,
Sector-74 Mohal-1 160062, Phone No. 0172-2994838

In continuation with the advertisement no. 01 of 2025 dated 12-04-2025, inviting applications for the positions of Deputy General Manager (HR)-1, the last date of applications is hereby extended till 11-05-2025 by 11:59 PM.

Note: Any corrigendum(s) to the recruitment notice shall be published on the website.

Srtepc
The Synthetic and Rayon Textiles
Export Promotion Council (SRTEPC)

Exciting Career Opportunities!

AT ESPATH FORMORY COURT INVESTIGATION OF THE ORIGINAL PROPERTY OF THE O

spoken

***ASCOUNTAIN**

**Requirements: Crustale in any stream with minimum 8 to 10 years of industry

Requirements: Crustale in any stream with minimum 8 to 10 years of industry

representations of Accounts. Candidate should have good

communication skills in English both written and spoken.

**Salary: For all these positions salary and other perquisites will be commensurate
with experience and industry standards.

With experience and incursely standards.

How to Apply: Interested candidates may send their application along with resume (with passport size photo) within 15 days from the release advertisement to Post Box No. 11250, Marine Lines P.O. Mumbai - 400020





HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandun (W), Mumbai - 400078, Email: corporate@hirect.com Tel.: +91-22-49601775 CIN :L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025

							(₹ in Lakhs)	
		STANDALONE			CONSOLIDATED			
		Quarter	Year to date figures for the	Corresponding 3 months	Quarter	Year to date figures for the	Corresponding 3 months	
Sr.	PARTICULARS	31.03.2025	current period		31.03.2025	current period	ended in the	
No.			ending			ending		
		(Audited)	31.03.2025 (Audited)		(Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	
1.	Total Income from Operations	18,504.94	65,536.74		18,504.94	65,536.74	15,135.84	
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,416.44	5,027.10	774.11	1,400.61	5,011.27	774.11	
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,416.44	5,027.10	774.11	1,400.61	5,011.27	774.11	
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1,014.97	3,727.08	511.70	999.14	3,711.25	511.70	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,018.19	3,726.76	519.73	1,002.27	3,710.84	519.73	
6.	Equity Share Capital	343.25	343.25	342.76	343.25	343.25	342.76	
7.	Reserves (excluding Revaluation reserves) as shown in the Balance Sheet of previous year		15,659.69			15,643.77		
8.	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinuing operations)							
	Earnings per equity share before exceptional items							
	Basic	5.92	21.73	2.99	5.83	21.64	2.99	
	Diluted	5.91	21.70	2.98	5.82	21.60	2.9	
	Earnings per equity share after exceptional items							
	Basic	5.92	21.73	2.99	5.83	21.64	2.9	
	Diluted	5.91	21.70	2.98	5.82	21.60	2.9	

- The above results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 05th May, 2025. The Statutory Auditors have carried out the Statutory audit of the financial results for the quarter and year ended 31 th intend. 2025 under Repulsion 3.0 SEGEI (Listing Obligations & Blocksure Requirements) to the carried out the Statutory Auditors and Auditors and Statutory Auditors and Auditors and

FOR HIND RECTIFIERS LIMITED

Place: Mumbai Dated: 5th May, 2025

Ceinsys Tech sets new benchmarks across Revenue, EBITDA and PAT.



35%





CSTECHAI

81% %Y

dia maia							
Technology Solutions now contribute 51% of consolidated revenue							
Turnover up by	EBITDA up by						
250%	360%						

Particulars (all figures in INR Cr)		UARTER ENDE)	FINANCIAL Y	YEAR ENDED
	31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.202
Total Income from Operation	145.92	115.52	79.74	429.72	256.57
Net Profit for the period (before tax and Exceptional items and Joint venture)	26.11	21.75	11.48	78.91	37.84
Net Profit for the period before tax (after Exceptional items)	28.41	24.18	15.87	89.54	49.66
Net Profit for the period after tax (after Exceptional items)	21.87	17.81	11.61	63.24	35.00
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)]	21.61	18.46	11.57	63,60	35,31
Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	17.44	17.44	16.34	17.44	16.34
Reserves excluding revaluation reserves	-			394.44	217.75
Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
(1) Basic (*Not Annualised):	12.54*	10.21*	7.32*	37.37	22.52
(2) Diluted (*Not Annualised):	11.23*	9.95*	7.11*	35.27	22.52

Order Book as on April 1, 2025

₹1.197 cr

- NOTES

 1. The Audited Standalone and Consolidated Financial Results of Coingsy Tech Limited ("the Company") for the guarter and year ended on March 31, 2025 ("the statement") were reviewed by Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on May 03, 2025.

 2. The above is an extract of the detailed format of statement of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2025 filed with Stock Exchanges under Regulations 33 of the SEII (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2025 is available on the Stock Exchange wabste at: (know.citech.ai).

 Pursuant to the amalgamation of the Worldy owned subsidiary, AllyGrow Technology Pt.Ltd., into the Company with effect from April 1, 2024, the consolidated financial results for FV25 provide more accurate and meaningful basis for comparison across geographies, business domains, and operating segments. Accordingly, the discussion and analysis of performance is based on consolidated results.

 Substit Khonal



Place : Mumbai Date : May 03, 2025 For and on behalf of Board of directors Ceinsys Tech Limited Managing Director (India Operations) DIN: 00026597

Registered Office : Ceinsys Tech Ltd, 10/5, IT Park, Nagpur - 440022, Maharashtra, India. CIN:L72300MH1998PLC1147 www.cstech.ai 🙆 contactus@cstech.ai 🐧 +91 712 6782800

PRE-MONSOON DESILTING (AS OF **STATUS**

56% Overall desilting completed

Mithi River desilting 29.6% completed

City area desilting: 43.66% Western suburbs: 54.96% Eastern suburbs: 61.27%

Issues on ground

Dry silt piling up along roads, causing inconvenience to pedestrians and traffic

BMC rule: Silt should be collected within 48 hours

Reality: Silt remains uncollected for days

BMC response

Chief Engineer (SWD)

Reminders will be issued to wards for timely silt collection

BMC War Room set up at headquarters

Bank official loses ₹58.56L

NAVI MUMBAI: A senior bank officer from Ulwe has been cheated of Rs58.56 lakh by a cyber gang after luring him with promises of high returns through a fake stock investment platform, posing under the name of investment firm Advent International. The 43-year-old officer was added to a bogus WhatsApp group in February, while he was at his bank's Turbhe office and induced to transfer money to scammers but never got the amount back.

March to Dy CM's house

NAVI MUMBAI: Hundreds of CIDCO lottery allottees have announced a 'Dindi Foot March' on May 8, morning from Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in Vashi to the residence of Deputy Chief Minister Eknath Shinde in Thane. The protest is aimed at demanding a reduction in the exorbitant prices of homes allotted under CIDCO's housing lottery scheme. Headed by a political party, the march will make its way through the summer heat in a symbolic display of frustration. The protesters plan to carry traditional drums, flags, and banners.

Orient Club celebrates 125th anniversary

FPJ News Service

MUMBAI

The Orient Club at Girgaon Chowpatty celebrated its 125th anniversary on May 3. The club, housed in a building constructed in the classical architectural style, was created as an exclusive club for the who's who of the times. Members included senior judges, Indian Civil Service (now IAS) officers. members of royal families, and baronets. Prince Aga Khan, the hereditary spiritual head of the Ismaili Muslims, Sayajirao

Somendra Sharma

In the investigation into the

case of digital arrest for an

astounding Rs7.67 crore, the

CBI conducted targeted

searches at multiple loca-

tions in Mumbai and

arrested two more oper-

atives involved in the cyber-

crime syndicate. Last month,

the agency had arrested four

persons, including two from

Mumbai, in the said case

wherein the victim was digi-

tally detained for over three

months by cyber criminals

impersonating personnel of

various law enforcement

agencies. During this period,

the victim was extorted 42

complainant had received a

call in October 2023, in which

the caller introduced himself

as an official of TRAI. The

caller stated that a cyber-

crime had taken place

through another mobile

number which was issued

using documents of the com-

plainant. Thereafter, the

complainant kept receiving

calls where callers posed as a

CBI, ED, and Mumbai police

In the name of digital

verification, the complainant

According to sources, the



Gaikwad Baroda roval family, and Sir Cowasjee Jehangir were among its

₹7cr digi arrest: Two

more held from city

DIGI ARREST | Four persons held for allegedly duping complainant from Rajasthan 2 yrs ago

₹7cr lost in 3 mths,

2 from city nabbed

From the newly held

operatives, apart

evidence, digital

tools were found,

CBI sources said

which the complainant did

42 times from October 2023

to January 2024, and paid

Rs7.67 crore. The complain-

ant was also told by the

scammers that all her money

would be returned to her

after the case against her was

settled by the Supreme

Court. The initial probe car-

ried out by the Rajasthan

police had revealed that

nearly 200 bank accounts

from incriminating

These esteemed members have contributed to the club's rich tapestry of cultural, social, and recreational activities, fostering an environment where friendships have blossomed, talents have been developed, and countless lives have been enriched, the club said in a statement.

As The Orient Club celebrates this significant milestone, it stands as a beacon of excellence, preserving its heritage while continuing to serve as a hub for recreation. culture, and community, the

On the request

of the Rajasthan

government, the

case was handed

over to the CBI

for further inves-

year. Upon tak-

ing over the

conducted an

in-depth investi-

gation involving

extensive data

analysis

profiling.

Substantial material was

searches, including bank

account details, debit cards,

cheque books, deposit

slips, and digital devices/ evi-

A CBI source said that

after the interrogation of the

accused arrested earlier,

further targeted searches at

key locations were con-

ducted. From the possession

of newly arrested operatives,

apart from incriminating evi-

dence, sophisticated digital

tools were recovered. The

two were produced before

the competent court in

Jhunjhunu, Rajasthan, and

were remanded in CBI cus-

tody for eight days, the

recovered during

dence.

the CBI

these

tigations

case,

statement added. Established on May 1,

1900, as 'Villa Marina', the club building is now protected in the city's architectural heritage list.

With its classy interiors filled with vintage furniture and decor, the club has facilities like halls, a restaurant, guest rooms, bar, facilities for indoor sports, and an open-air lounge overlooking the Oueen's Necklace (Marine Drive). A commemorative booklet released during was the anniversary celebrations.

CYBER FRAUD | CBI raids multiple locations; **Woman dies** four arrested last month, including 2 city men after 4-hr wait

Narendra Gupta

A 37-year-old woman died at Rukhmani Bai Hospital in Kalyan, allegedly due to the delay in receiving an ambulance service. The deceased, Savita Govind Virajdar, lived in Kolsewadi, Vithalwadi, and is survived by her two children. Her husband had passed away earlier.

treatment.

Deepa Shukla, health officer at the Kalyan Dombivli Municipal Corporation, said that an inquiry has been ordered, and a report will be submitted within 48 hours.

he said.

Doctor gets bail in for ambulance

case, stating that her failure to

explain transactions in her

account does not amount to

Dr Yugandhara Suresh Kale

is under investigation by the

Economic Offences Wing in a

case registered against her

husband, Vikram Kale, who

has been arrested for alleg-

edly cheating several inves-

tors by promising high

returns on stock market

As per the FIR filed at RAK

Marg police, investors initially

received returns for a few

months, but the payouts

eventually stopped. The

police alleged that Dr Kale

was involved as funds had

been transferred to her

account. The prosecution said

she failed to explain agree-

ments with four investors and

a Rs9 lakh transfer from her

husband during the relevant

Dr Kale argued that she

never received the amount

mentioned in the agreements

and that the funds were both

transferred and later reversed

non-cooperation.

investments.

period.

Place : Mumbai

Dated: 5th May, 2025

Charul Shah Joshi MUMBAI The sessions court has granted anticipatory bail to a 35-year-old doctor from Savita had been experienc-Satara in an investment fraud

ing weakness in her hand and was brought to the hospital on Monday around noon. Doctors referred her to Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Kalwa for neurological treatment. However, family members claimed they waited four hours for an ambulance that never arrived in time. Her condition worsened, and she died during

Dr Sandeep Pagare, chief medical officer of Rukhmani Bai Hospital, stated that Savita showed symptoms of a stroke and required ICU care. "She was advised to be shifted to Kalwa. Her children dialled 108, but the ambulance was unavailable. They were confused about how to arrange hospital transport. A departmental inquiry will determine the cause of the delay,"



digital age. Scheduled to take place between May 5 and 9, at the Mantralaya,

nisable complaint against him on September 7, 2023. She also claimed he had harassed her and forced her to sign documents under false pretences. The court noted that aside from an allegation that she accompanied her husband

the fraud, she filed a non-cog-

while soliciting investments, no specific role was attributed to her. It also observed that the agreement amounts were not deposited directly into her account. "Bank statements show

various transfers by Vikram into her account, most of which were reversed to his own account. This indicates her account was used for routing investor funds," the court said. It also noted that she had filed a complaint against Vikram before the current case. The court added that she

responded to police notices and gave her statement, showing cooperation. "Opposing bail without citing specific grounds for arrest or custodial interrogation is unjustified. Not explaining account transactions alone doesn't prove non-cooperation," the court concluded.



the initiative is more than just a training programme, it represents an ongoing journey towards digital transformation in governance. - Vijay Gohil 3 trans persons

cleared in 2013

Charul Shah Joshi MUMBAI

dacoity case

The sessions court has acquitted three transgenders who were booked for theft and dacoity following a complaint by a shopkeeper at JP Road, Versova, in February 2013. The court ruled that there was no corroborative evidence from the prosecution to support the allegations made by the complainant.

According to the FIR registered at Versova police station, the complainant was planning to open a coffee shop, which was under renovation at the time. On February 8, 2013, five transgenders allegedly entered the shop and demanded 'good luck' money. The complainant said he told them he was not the owner and had no money. He alleged that one of them took Rs2,000 from his wallet and left in an auto-rickshaw. Later, a group of six to seven transgenders allegedly returned, demanded Rs11.000. took his car, drove him to an ATM, forced him to withdraw the amount, and dropped him

back before leaving. During the trial, the prosecution examined only three witnesses – the complainant, the investigating officer, and a panch witness. The lack of corroboration led the court to acquit the accused.


EASTERN RAILWAY

No: DY.CPM/ENGG/GSU/HWH/ 25-26/5 Dated: 02.05.2025. Following E-tender is invited online by Deputy CPM, Engineer, Gati Shakti Unit, Eastern Railway Howrah, DRM Building, near Railway station, Howrah-711101 from Tenderers having experience of similar Nature of work and required Financial capabilities including those Registered with Irrigation/CPWD/ SEB/MES or any public sector undertaking for the following work: E-Tender No. 03_2025-26; Description of work "Construction of ROB comprising Bow String Girder between Bahirkhand Tarakeswar at km 34/4-5 in Seoraphuli - Tarakeswar (SHE-TAK) line & other ancillary works in connection with elimination of LC no 23/A in Howrah Division under Eastern Railway." Approx Cost (Rs): 74,09,86,689.62; Earnest Money(Rs): 38,54,900.00; Cost of Tender Form (Rs): 0.00; Completion period: 18 (Eighteen) months from the date of issue of acceptance letter; Closing date and time of tender: 26.05.2025 at 15.00 Hrs. In case the date of closing mentioned in the Notice Inviting Tender is declared a holiday/bandh/strike on any account, the date of closing tende on line will not be changed as the application in the website of IREPS does not permit submission of any offer after closing date and time of the tender. However. opening of tenders on line will be done next working day. The details of tender are available at website www.ireps.gov.in Tenders are requested to submit their offer online of the above website. Payment of EMD and TDC Payment of earnest money deposit (EMD) and Tender document cost in respect of E-tendering, should be accepted through net banking of payment gateway only. NOTE: Fixed Deposit Receipt (FDR) WILL NOT BE ACCEPTED as EMD for tenders invited on IREPS (e-tende portal). No manual offer will be accepted. Corrigendum uploaded in website: i) Schedule - 1 Item 013080 - Existing Value - 2400 Modified Value - 6400. (ii) Schedule - A Item-15- Item deleted. (iii) Schedule -1 Item-

022100-Item deleted. (HWH-65/2025-26) Tender Notices are also available at Website www.er.indianrailways.gov.in / www.ireps.gov.in

Follow us at : Magenta @EasternRailway

@easternrailwayheadquarter



Fever? Act now see your doctor for correct & complete treatment

HIND RECTIFIERS LIMITED Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078. Email: corporate@hirect.com

Tel.: +91-22-49601775 CIN: L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR

			STANDALON		CONSOLIDATED		
		Quarter	Year to date	Corresponding	Quarter	Year to date	Correspondin
		Ending	figures for the	3 months	Ending	figures for the	3 month
Sr.	PARTICULARS	31.03.2025	current period	ended in the	31.03.2025	current period	ended in th
No.			ending	previous year		ending	previous yea
			31.03.2025	31.03.2024		31.03.2025	31.03.202
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited
1.	Total Income from Operations	18,504.94	65,536.74	15,135.84	18,504.94	65,536.74	15,135.8
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,416.44	5,027.10	774.11	1,400.61	5,011.27	774.1
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,416.44	5,027.10	774.11	1,400.61	5,011.27	774.1
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1,014.97	3,727.08	511.70	999.14	3,711.25	511.7
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,018.19	3,726.76	519.73	1,002.27	3,710.84	519.7
6.	Equity Share Capital	343.25	343.25	342.76	343.25	343.25	342.7
7.	Reserves (excluding Revaluation reserves) as shown in the Balance Sheet of previous year		15,659.69			15,643.77	
8.	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinuing operations)						
	Earnings per equity share before exceptional items Basic Diluted	5.92 5.91	21.73 21.70	2.99 2.98	5.83 5.82	21.64 21.60	2.9 2.9
	Earnings per equity share after exceptional items	.	04.70	0.00	.		
	Basic Diluted	5.92 5.91	21.73 21.70	2.99 2.98	5.83 5.82	21.64 21.60	2.9

- 1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 05th May, 2025. The Statutory Auditors have carried out the Statutory audit of the financial results for the quarter and year ended 31st March, 2025 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.
 - 2) The above is an extract of the detailed Financial results for the guarter and year ended 31st March, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also on the Company's website at https://hirect.com/wp-content/uploads/2025/05/AFR31032025.pdf

hirect.com

SURAMYA NEVATIA CHAIRMAN & MANAGING DIRECTOR(CEO) DIN 06703910

FOR HIND RECTIFIERS LIMITED



(नियम ८(१)) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार तामिळनाड मर्कंटाईल बँक लि. चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २९.०१.२०२५ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार: कु. नेहा अयाज शेख, अब्दुलयाज हैदर **शेख यांची मुलगी** (अर्जदार) रूम क्र. ३१८, गल्ली क्र. ८, नेहरू नगर, एस. व्ही. रोड, दौलत नगर, बोरिवली पूर्व, मुंबई - ४०००६६ आणि श्री. अब्दुलयाज हैदर शेख, हैदर करिम शेख यांचा मुलगा (सह-अर्जदार), रूम क्र. ३१८, गुळी क्र. ८, नेहरू नगर, एस. व्ही. रोड, दौलत नगर, बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६ यांना सूचनेमध्ये नमुद रक्कम बँकेला २२.०१.२०२५ रोजीस रु. ३०,५४,७९८.६३ (रूपये तीस लाख चौपन्न हजार सातशे अठ्ठयाण्णव आणि त्रेसष्ट पैसे मात्र) ची परतफेड सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या** आत चुकती करण्यासाठी सांगितले होते.

कर्जदारांनी सदरह् रकम चुकती करण्यामध्ये कस्रू केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्याला/तिला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(x) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम (८) अन्वये ०३ मे, २०२५ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकर्तीचा कब्जा घेतलेला आहे. तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतृर्व

... अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधले जाते. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह्

मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हाँ तामिळनाड मर्कंटाईल बँक लि.च्या रक्कम २२-०४-२०२५ **रोजीस रु. ३१.२८.२५३.५७ (रुपये** एकतीस लाख अठ्ठावीस हजार दोनशे त्रेपन्न आणि सत्तावन्न पैसे फक्त) आणि त्यानंतरच्य त्यावरील व्याज आणि प्रभाराच्या अधिन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

कु. नेहा अयाज शेख यांच्या नावे पालघर आणि जिल्हा परिषद पालघर-४०१४०४ च्या उप-प्रबंधकाच्य अधिकारक्षेत्रामधील गाव शिरगाव, तालुका आणि जिल्हा पालघर येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या जना गट क्र. ६४६. नविन गट क्र. ३५९ धारक जिमन वरील बांधकामित पथ्वी साई यश कॉम्प्लेक्स अशा ज्ञात बिल्डिंगच्या टाईप-१, बिल्डिंग क्र. १ मधील ए विंग मधील १ल्या मजल्यावरील रहिवासी नविन फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ५५८.३१ चौ.फूट चटई क्षेत्राचे समभाग गहाण. प्रीमाबद्धः

उत्तर: सातपाटी रोड	पूर्व: मोकळे प्लॉट
दक्षिण: मोकळे प्लॉट	पश्चिम: मोकळे प्लॉट

दिनांक : ०३.०५.२०२५ ठेकाण : मुंबई

सही प्राधिकृत अधिकार्र तामिळनाड मकैटाईल बँक लि (मंबई अंधेरी पश्चिम शाखेकरिता)

SAVANI FINANCIALS LIMITED

CIN: L67120MH1983PLC031614
Regd. Office: 602, Samarth Vaibhav Co-op Hsg Society Ltd. Off Link Road, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai 400 053

Website: savanifinancials co in LEmail: info@savanifinancials co in ITel No. - (022) 69454100 STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2025

	·		(Rs. in lakhs)
Sr. No.	Particulars	Audited Quarter ended 31st March, 2025	Audited Year ended 31st March, 2025	Audited Quarter ended 31st March, 2024
1.	Total Income from operations (net)	174.88	342.83	11.80
2.	Net profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra-ordinary Items)	(405.37)	(883.81)	(88.03)
3.	Net profit for the period before tax (after Exceptional and/or Extra-ordinary Items)	(405.37)	(883.81)	(88.03)
4.	Net profit /(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra-ordinary Items)	(400.48)	(878.60)	(87.96)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(398.63)	(876.75)	(87.96)
6.	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	3,198.99	3,198.99	400.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous	-	797.49	-

accounting year)

8. Earnings per share (EPS) - before and after

extraordinary items (not annualized) Basic and Diluted (Rs.)

- The above financial results were reviewed by the Audit Committee and taken on recon by the Board of Directors on 05th May, 2025. The auditor's report does not have any ualification/modification.
- The figures for the Quarter ended 31st March, 2025 and 31st March, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and unaudite published year-to-date figures upto the third quarter of the relevant financial year.
- . The Company is engaged only in business of financials services and accordingly the are no separate reportable segments. . The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed wit
- the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly audited Financial Results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and on the website of the Company - www.savanifinancials.co.ir and the same can be accessed by the QR Code provided below On behalf of the Board

Place : Mumbai Date: 05th May, 2025

For Savani Financials Limited Sd/ Deepa Tracy Managing Director DIN - 00516615

(3.39)

(1.54)

(2.20)

PUBLIC NOTICE

After issuance of Recovery Certificate No 101/2402/2024 Dt 08.01.2025, I ved demand notice issued u/s 156 of Maharashtra Co-Op Societie Act 1960 read with Rule 107 of the Maharashtra Co-Op Societies Act 1961 at Flat No 201, 2 nd floor, Landmark Residency, Plot No 310, Sector No 19, Ulve, Tal - Panvel, District - Raigad. At the time-of-service tha said premise was found locked, therefore I affixed notice on door of the said remises and prepared Panchama. Now I am publishing demand notice in the present newspaper.

Ref. No/DMKJSBL/VSL/SRO/ Sea Wood/ 26 /2025 Date:-16.01.2025 **Demand Notice**

(Issued under the provision of section 156 of Maharashtra Co-Operative Societies Act, 1960. read with rule 107 of the Maharashtra Co- Operative Societies Rules ,1961)

WHEREAS, Dattatraya Maharaj Kalambe Jaoli Sahakari Bank Ltd. incorporated and registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, having its Registrar Office at:418/20, Maulana Azad Road, Mumbai-400004 , had filed an Application /Dispute for recovery of the amount due and payable by the Borrower/Debtors.

WHEREAS Deputy Registrar. Co-Operative Societies on Deputation, Mumbai nas issued Recovery Certificate under his order No.101/2402/ 2024 Dated 08.01.2025 for recovery of the amount due by applying the provisions o Section 156 of the Maharashtra Co-Operative Societies Act, 1960

		*			
Sr No	ANDWHEREAS	ADDRESS Flat No 201, 2 nd Floor, Landmark Residency, Plot No 310 Sector No 19, Ulve, Tal- Panvel, Dist – Raigad 410 206			
1	Mr. Ashok Tukaram Shelar Since deceased though his heirs 1) Mrs. Reshma Ashok Shelar 2) Kum Siddhi Ashok Shelar 3) Kum Sai Ashok Shelar.				
2	Mr. Prasad Prakash Gole	A/1/105, Shree Siddhivinayak CC-Op Housing Society Ltd, Gharondha, Sector No 09, Ghansoli, Navi Mumbai 400701.			
3	Mr. Kiran Bharat Duduskar	Flat No 304, PL 75A, Sector No 05 Ulve, Tal – Panvel, Dist – Raigad 410206			

Being the defaulters, against whom the above-mentioned Recovery Certificate has been obtained by the applicant, have not paid an awarded amount and are still in default of the amount as below as per Bank record (Business Loar

7,0	0007 100)					
1	Principal	20,97,403.00				
2	Interest Upto 31.12.2024	10,20,831.00				
4	Court Expenses	22,691.00				
5	Surcharges 0.50%	15,705.00				
6	Demand Notice Charges	2,000.00				
	Total	31,58,630.00				
Mr. Ashok Tukaram Shelar (Deceased) by Equitable Mortgage dated						

28.09.2020, mortgaged the,1) Flat No 201, 2 nd Floor, Landmark Residence Plot No 310 Sector No 19, Ulve, Tal- Panvel, Dist - Raigad 410 206 (admeasuring about 17.12 sq mtrs carpet + 3.56 sq mtrs flower bed area) with Bank for security of repayment of Housing Loan of Rs.21,00,000/- (Rupee Twenty One Lakh Only) Sanctioned to Mr. Ashok Tukaram Shelar.

NOW THEREFORE, by virtue of the powers vested in me under section 156 of the Maharashtra Co-Operative Societies Act, 1960, read with Rule 107of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, hereby Demand From 1) Mr. Ashok Tukaram Shelar (Deceased)

Nominee Mrs. Reshma Ashok Shelar

2) Mr. Prasad Prakash Gole

3) Mr. Kiran Bharat Duduskar

The defaulters above named are jointly & severally liable for the payment of Rs 31,58,630/- (Rupees Thirty One Lakh Fifty Eight Thousand Six Hundred Thirty Only) as on 31.12.2024 and further interest @ 10.5% p.a. on the principa sum of Rs 20,70,933 /-from 01.04.2024 till the date of repayment and pay the same to Dattatraya Maharaj Kalambe Jaoli Sahakari Bank Ltd ; Mumbai on oi pefore 05.02.2025 failing which, I shall proceed to obtain payment of the said amount by attachment and sale of your immovable and /or movable property and/ or by attachment of your salary or any other remedies together with the expenditure which would be incurred for recovery of the same under the provisions of the Maharashtra Co-Operative SocietiesAct,1960,and Maharashtra Co- Operative Societies Rules ,1961.

Place: Mumbai Mr. Vijaykumar S. Lakade Date: 16.01.2025 Recovery Officer Maharashtra Co-Operative Societies Act, 1960, And Rules 107 of Rules 1961

प्रपत्र क्र. एनसीएलटी. ३ए याचिकेचा तपशील देणारी जाहिरात राष्ट्रीय विधी न्यायाधिकरण अधिनियमाच्या नियम ३५ च्या अनुषंगाने राष्ट्रिय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर, मंबर्द खंडपीठ सीए(सीएए) /१७३ (एमबी)२०२३

मधील

सीपी (सीएए) क्र. २२८ (एमबी)२०२४ कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० आणि २३२ आणि अन्य प्रयोज्य तरतुदींच्या प्रकरणात; आणि

अडार हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड (''एएचपीएल'') (हस्तांतरक कंपनी)

कोलंबिया पेट्रो केम प्रायव्हेट लिमिटेड (''सीपीसीपीएल) (हस्तांतरिती कंपनी)

एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात

याचिकेच्या सुनावणीची सूचना अडार हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड (''एएचपीएल'') (''हस्तांतरक कंपनी'') सह कोलंबिया पेट्रो केम प्रायव्हेट लिमिटेड ''सीपीसीपीसीएल'') (''हस्तांतरिती कंपनी'') मध्ये आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या एकत्रिकरणाच्या संयुक्त योजनेच्या . गुंजुरी करिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० आणि २३२ अन्वये कंपनी याचिका तिचा अधिकृत प्रतिनिधीद्वारे २१ एप्रिल,

-२०२५ रोजी साटर करण्यात आली. सदर याचिका आता सन्माननिय न्यायाधिकरणासमोर अंतिम सुनावणीकरीता शुक्रवार, ०५ जून, २०२५ रोजी निश्चित करण्यात आली आहे. कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजूने किंवा विरोधात जाण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणी करिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर याचिकाकर्ता यांचे अधिकृत प्रतिनिधीकडे ८०% एमबेसी सेंटर, जमनालाल बजाज रोड, नरीमन पोइंट, मंबई - ४०००२१ येथे पोहोचेल अशा पध्दतीने त्याचा / तिचा पत्त्यासह त्यांच्या किंवा त्याचा / तिचा अधिकत प्रतिनिधीदारे त्याने / तिने सही केलेली त्याच्या/तिच्या हेतूची सूचना खालील नमुद पत्त्यावर याचिकाकर्ता कंपनीच्या याचिकाकर्तो यांचे अधिकृत प्रतिनिधीकडे पाठवावी. जेथे अशा व्यक्तीला याचिकेला विरोध करायचा आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा त्यांच्या शपथपत्राची प्रत अशा सचनेसह पाठविणे आवश्यक आहे.

याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीस पाहिजे असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यानंतर याचिकाकर्ता कंपनीच्या वकीलांद्रारे पुरविण्यात येईल.

दिनांक : ०६.०५.२०२५

सही/-सुश्री कला अगरवाल

(याचिकाकर्ता कंपनीच्या अधिकृत व्यावसायिक)

कार्यालय पत्ता : ८०१, एमबेसी सेंटर, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पोईंट, मुंबई – ४०००२१

जीतो हाऊस, तळमजला, प्लॉट क्र. ए-५६, रोड क्र.? एमआयडीसी मरोळ, दि इंटरनॅशनल बाय तुंगा हॉटेल जवळ, मुळगाव, अंधेरी पूर्व मुंबई-४०००९३ दर.: ०२२६१२८५७१४ www.greaterbank.com

<u>वाहन लिलाव विक्री सूचना</u>

कर्जदार/हमीदार यांद्वारे निष्पादित केलेल्या जंगमगहाण करारान्वये प्राप्त झालेल्या अधिकारांना अनुसरुन खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल ऑटो रिक्षाचा अन्वयिक/प्रत्यक्ष (प्रत्यक्ष) ताबा ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या वतीने घेण्यात आला आहे. ज्याअर्थी बँकेने ऑटो रिक्षा/वाहने यांचा तपशील खालील प्रमाणे देण्यात आला आहे त्यांची विक्री '' जसे आहे जिथे आहे'' जे आहे ते आहे''

अ./ संच क्र.	कर्जदारांचे नाव	जंगम मिळकतीचा तपशील सह ज्ञात भार जर असल्यास	एकूण थकीत	लिलावाची तारीख आणि वेळ	पार्किंग
8	राकेश कुमार श्यामनारायण	नोंदणी क्रमांक	१,९२,३६६ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	पाठक / खाते क्र.	एमएच०३सीटी६६८६	व्याज आणि	स. ११:०० ते	नाहूर पश्चिम
	३०२०७४८२५३३		त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
7	लवू दत्तराम ठाकुर	नोंदणी क्रमांक	९०,३५४ + व्याज	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०७८०४९६९	एमएच०३सीटी५६९०	आणि त्यावरील	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
			इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
3	अमीर निसार खान	नोंदणी क्रमांक	२,६८,७५० +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०८०८७५३१	एमएच०३सीटी०५४६	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
		2 0 .	त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
8	मुरुगंजय रामराजा	नोंदणी क्रमांक	३,१६,५१९ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०७५३०८७१	एमएच०३सीएन९७२०	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
			त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किंग
ч	मुकेश अनंत टकळकर	नोंदणी क्रमांक	३,२४,७२५ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०७४९८६४४	एमएच०३सीटी६३१८	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
		7	त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
ξ	राजू भास्कर सोनवणे	नोंदणी क्रमांक	३,८१,५५० +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०८०३११५६	एमएच०३सीटी०९६३	व्याज आणि	स. ११:०० ते	नाहूर पश्चिम
	6	7 0 .	त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किंग
O	मच्छिद्रनाथ शंकर अभंग	नोंदणी क्रमांक	२,६१,९६८ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०८०८९९१३	एमएच०३डीसी०८१०	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
			त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
L	प्रमोद अमरनाथ जयस्वार	नोंदणी क्रमांक	२,२१,००५ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०७५०३५५३	एमएच०३१सीटी३०५	व्याज आणि	स. ११:०० ते	नाहूर पश्चिम
		7 0 .	त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
9	शंकर राम भोसले	नोंदणी क्रमांक	३,७०,०६९ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र.३०२०७८२७८२९	एमएच०३सीटी६३६५	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
			त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
१०	अनिलकुमार त्रिभुवननाथ पांडे /	नोंदणी क्रमांक	३,३८,४०१ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०७८४७८८०	एमएच०४जेआर८१५९	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
			त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किंग
११	अब्दुल कय्युम इस्माइल शेख	नोंदणी क्रमांक	३,१७,२९६ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०७७८३३६८	एमएच०३सीटी४६२९	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
			त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
१२	वैजनाथ रमेश कांबळे	नोंदणी क्रमांक	२,८८,८६३ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०७४३८३०१	एमएच०३सीएन७३१३	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
			त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
१३	कदीर हसन शेख	नोंदणी क्रमांक	३,४२,७७२ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०८००१२७	एमएच०३सीटी७२८३	व्याज आणि	स. ११:०० ते	नाहूर पश्चिम
			त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
१४	प्रथमेश राधेश्याम यादव	नोंदणी क्रमांक	१,६८,७७६ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र.३०२०७४७०८२१	एमएच०४एचझेड९३७०	व्याज आणि	स. ११:०० ते	नाहूर पश्चिम
			त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
१५	शिवाजी बारकु मोरे	नोंदणी क्रमांक	२,०९,४६८ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०७६९८१६६	एमएच०४एचझेड८४०६	व्याज आणि	स. ११:०० ते	नाहूर पश्चिम
	0 0 0		त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किंग
१६	अनिल मारुती धेरे	नोंदणी क्रमांक	१,३७,५३९ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०७१ ७८७८१	एमएच०३सीएन२२४९	व्याज आणि	स. ११:०० ते	नाहूर पश्चिम
			त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
१७	शोएब सबीर खान	नोंदणी क्रमांक	३,५५,४४१ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र.३०२०७७४४४१०	एमएच-०३ सीटी-	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
		५७१०	त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किंग
१८	महादेव बाबुराव जाधव	नोंदणी क्र.	२,०१,११३ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०६७६७००७	एमएच०४ एचझेड	व्याज आणि	स. ११:०० ते	नाहूर पश्चिम
		५४०३	त्यावरील इतर प्रभार	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
१९	दिलीप विठ्ठल दुमडा	नोंदणी क्रमांक	३,८३,९४७ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
	खाते क्र. ३०२०८०८९५३८	एमएच०४जेक्यु६६१६	व्याज आणि	स. ११:०० ते	नाह्र पश्चिम
			यावरील इतर प्रभार.	दु.१:०० वा.	बीएमसी पार्किग
٦.	खलील हबीब खान	नोंदणी क्रमांक	२,४५,५२४ +	१३-०५-२०२५	रुनवाल गार्डन,
२०					
40	खाते क्र. ३०२०७२३३८४६	एमएच०३सीएन२८५९	व्याज आणि	स. ११:०० ते	नाहूर पश्चिम

- द् ग्रेटर बॉम्बे कोऑपरेटिव्ह बँक लि. सर्व इच्छुक बोलीदारांना लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी १३ मे, २०२५ रोजी स.११:०० ते दु.१.०० वा येथे जीतो हाऊस, तळमजला, प्लॉट क्र. ए-५६, रोड क्र.१, एमआयडीसी मरोळ, इंटरनॅशनल बाय तुंगा हॉटेल जवळ, मुळगाव, अंधेरी पूर्व मुंबई ४०००९३ येथे आमंत्रित करीत आहेत. विक्री प्रक्रिया ही बँकेच्या मान्यतेस अधीन आहे. जर कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांनी देणे असलेली संपूर्ण रक्कम विक्रीच्या तारखेपूर्वी अदा केर्ल
- तर विक्री प्रक्रिया घेण्यात येणार नाही ऑटो रिक्षा/वाहन '' जसे आहे जिथे आहे'' आणि '' जे आहे ते आहे'' आणि '' विना तक्रार'' तत्त्वावर विक्री करण्यात येणार आहे त्यामु
- ऑनलाईन व्यासपीठावरील इच्छक बोलीदार किंवा खरेदीदार यांनी वाहनावरील दावा, भार, प्राधिकरणांचा दावा, तसेच हक्क, हक्क संबंध, ऑट जारताहुन जारताहुन कर के स्वाप्त हुन्य अस्ति हुन्य स्वाप्त का जान्य स्वाप्त स्वाप्त कर का का का का का का का का क रिक्षा/वाहनाव दर्ज, बैकेन्या भारा व्यतिरक्त अन्य भार यांची माहिती आपली बोली सादर करण्यापूर्वी करून घ्यांची रिक्कीसाठी ठेवण्यात आलेली ऑटो रिक्षा किंवा वाहन यांच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा दावा, ऑटो रिक्षा/वाहन यांच्या संदर्भातील अन्य भार यांच्या संदर्भातील दावा यांच बोली मादर करण्यात आल्यानंतर विचार केला जाणार नाही
- बाता सार्द्र करण्यात आल्यानतर ।वचार करा जाणार नाहा कोणतीही बोली स्वीकारणयाचा अथवा नाकरणयाचा, तसेच कोणतेही कारण किंवा सूचना न देता विक्री प्रक्रिया पुढे ढकलण्याचा, रद्द करण्याचा किंव कोणत्याही टप्प्यावर लिलावाच्या अटी आणि शर्ती मध्ये बदल करण्याचा अधिकार निम्मस्वाक्षरीकार यांना देण्यात आला आहे.
- काणात्माहाटरप्पान्य रारापायाच्या अटा आण सामा मध्य बद्दार करणाया आपकार मन्नात्यावारकार पाना दृष्यारा आरामा आहा नोदणी शुरूक, सर्व ती वैधानिक देयके जी सरकारता देय आहेत, ऑटो प्रिक्षा/वाहन यांच्या संदर्भतित भविष्यकालीन देयके ही खरेदीदार यांनी अ करणे आवश्यक आहे. विक्री प्रमाणपत्र केवळ यशस्त्री बोलीदारांच्याच नावे जारी करण्यात येईल.
- सर्व बोलीदारांनी बोली रकमेच्या २५% रक्कम आगाऊ बोली अर्जासह भरणा करणे आवश्यक आहे. सदरील रकमेची अदायगी चेक, डिमांड ड्राफ (डीडी) किंवा ग्रेटर बॉम्बे को –ऑपरेटिव्ह बँक लि., जीएल खाते क्र. ९४८२३००००२९/ एनईएफटी किंवा आरटीजीएस यांच्या माध्यमातून करत येईल. ग्रेटर बॉम्बे कोऑपरेटिव्ह बँक लि., आयएफएससी कोड-जीबीसीबी००००००२, भूलेश्वर शाखा अधिक माहितीसाठी संपर्क साधा: दिलीप दबडे ९१६७४९०२८८/ तुषार भोळे ९०२९४२३२१४ देय रक्तमांची अदायगी लिलावाच्या पूर्वी किंवा नंतर करता येईल

दिनांक: ०६.०५.२०२५

द ग्रेटर बॉम्बे को-ऑप. बँक लि.

<u>जाहीर नोटीस</u> वसई येथित मे. सिव्हिल जज जे<u>.</u>डी वसई यांचे न्यायालयात वसई चौ. अर्ज क्र. ४३/२०२१ श्रीमती शाम्भवी वसंत शेनॉय,व इतर **....अर्जदार**

विरुध्द कोणीही नाही

सामनेवाल ज्याअर्थी वरील अर्जदार श्रीमती शाम्भवी वसंत शेनॉ्य, यांचा गाव मौजे विरार, ता.वसई, जि. पालघ अर्जदार यांचे पती कै. वसंत राधाकृष्ण शेनॉर यांच्या मृत्यु पश्चात अर्जदार श्रीमती शाम्भवी वसंत शेनॉय, व कु. स्रोहा वसंत शेनॉय, सौ. वैशाली शिरीष गायतोंडे त्यांच्या दोन मली कायदेशिररीत्या वारर आहेत. या करता अर्जेंदार यांनी वारस दाखल मिळावा या साठी अर्जदार यानी सदरचा अर दाखल केलेला आहे. वसई येथिल मे. सिव्हिल जज (जे. डी) -३ वसई या न्यायालयात चौ. अर्ज क्र. ४३/२०२५ दाखल केलेला आहे. त्या कामी ज्या कोणी इसमांची हरकत असेल त्यांनी य न्यायालयात ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १ दिवसांच्या आंत लेखी हरकत करावी. सदरह आदेश देण्याबाबत जर कोणत्याही इसमांच हरकत दाखल न झाल्यास योग्य ते परावा कागदण वेऊन अर्जदाराना कायदेशिररीत्या वारस दाखल देण्याचा आदेश देण्यात येईल. याची नोंद घ्यावी. आज दिनांकः ०३/ ०५/ २०२५ रोजी माझ्य प्रहीनिशी व न्यायालयाच्या शिक्कानिशी दिली.

लिपिक

सहाय्यक अधीकक्ष वसई येथिल मे. सिव्हिल जज (जे. डी) -३ वसई

IDBI BANK

शाखा पत्ता आयडीबीआय बँक लि. रिटेल रिकव्हर्र डिपार्टमेंट, युनिट क्र. १, सफाल प्राइड, सायन-ट्रॉम्बे रोड, देवनार, चेंबूर, मुंबई -४०० ००८. महाराष्ट्र

ज<u>ोडपत्र Ⅳ (नियम ८(१)</u>

ज्याअर्थी. रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून १२-०५-२०२३ रोजीची मागणी सूचना **आणि १०-१०-२०२३ रोजी वृत्तपत्रात (द** फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती) प्रकाशित करून कर्जदारांना आवाहन केले!) प्रवीण मोहन नायरर) प्र<mark>साद मोहन नायर (एकत्रितपणे ''कर्ज घेतलेले'' म्हणून ओळखले जाणारे)</mark> यांस सूचनेतील नमूद रकम रु. ३९,२२,९३१/- (रुपये ऐकोणचाळीस लाख बावीस हजार नऊशे ऐकतीस मात्र) १०-०४-२०२३ रोजीस पढील व्याजासह सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदोर असमर्थ ठरल्याने, कर्जेदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये **०२ मे, २०२५** रोजीस घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयडीबीआय बँक लिमिटेड च्या रोजीस रु. ४८,३७,६२७/- (रुपये अट्टेचाळीस लाख सदतीस हजार सहाशे सत्तावीस मात्र) ३०-०४-२०२५ रोजी व्याज आणि १-०५-२०२५ पासून बँकेने केलेले आनुषंगिक खर्च या रकमेच्या भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

मिळकतीचे वर्णन:

फ्लॅट क्र. २०१, २रा मजला भोईर टॉवर बिल्डिंग, तिसगाव, जरी मारी मंदिर, कल्याणीस्ट ४२१३० बी.

प्राधिकृत अधिकारी दिनांकः ०२-०५-२०२५ ठिकाण : कल्याण आयडीबीआय बँक लिमिटेड

प्रत्यक्ष कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि.. कार्यालय क्रमांक २०१-बी. २ रा मजला. रोड क्र. १. PICICI Bank पांखा काबालय : आवताजावताजाव चनाराम् गताचार का माम्या प्राप्त निर्माण कावार का माम्या प्राप्त निर्माण का माम्या का माम

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲंन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ ⁽१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वयं प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील जमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात

आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील.

अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	नाव
٧.	डेरिक सी डेव्हिस आणि हेना डेव्हिस/ एलबीटीएनई००००५३९०३२७	पलॅट क्र. ११०, पहिला मजला, बिल्डिंगचे नाव त्रिशूल गोल्डन विले असे आहे, विंग ए, गट क्र. ८७, हिस्सा क्र. २बी/१, गट क्र. ८७, हिस्सा क्र. २/डी, गट क्र. ८७, हिस्सा क्र. २/के/२, गाव सोनिवली, ता. अंबरनाथ, बदलापूर, ठाणे– ४२१५०३/ मे ०२, २०२५.	नोव्हेंबर १६, २०२३ रु. २५,१३,७९७.००/-	बदलापूर
٦.	प्रियांका अनिल सिंग आणि पवन मोहन दंतकाळे/ एलबीएमयूएम०००५२४१९९२	फ्लॅट क्र. ४०३, चौथा मजला, जे पी सिनर्जी, फेज १ बिल्डिंग क्र. १, १बी, जे बी सिफनी जवळ, जीए नगर जवळ, अंबरनाथ पूर्व ०१ ठाणे– ४२१५०१/मे ०२, २०२५.	जून २८,२०२३ रु. १९,८७,८८४.००/-	अंबरनाथ

वरील नमुद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

विश्वासू प्राधिकृत स्वाक्षरीकर्त आयसीआयसीआय बँक लि. करिता



HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078. Email: corporate@hirect.com Tel.: +91-22-49601775 CIN :L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025

STANDALONE

(₹ in Lakhs)

CONSOLIDATED

			0171110712011	_			
		Quarter	Year to date	Corresponding	Quarter	Year to date	Corresponding
		Ending	figures for the	3 months	Ending	figures for the	3 months
Sr.	PARTICULARS	31.03.2025	current period	ended in the	31.03.2025	current period	ended in the
No.			ending	previous year		ending	previous year
			31.03.2025	31.03.2024		31.03.2025	31.03.2024
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	18,504.94	65,536.74	15,135.84	18,504.94	65,536.74	15,135.84
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,416.44	5,027.10	774.11	1,400.61	5,011.27	774.11
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,416.44	5,027.10	774.11	1,400.61	5,011.27	774.11
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1,014.97	3,727.08	511.70	999.14	3,711.25	511.70
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,018.19	3,726.76	519.73	1,002.27	3,710.84	519.73
6.	Equity Share Capital	343.25	343.25	342.76	343.25	343.25	342.76
7.	Reserves (excluding Revaluation reserves) as shown in the Balance Sheet of previous year		15,659.69			15,643.77	
8.	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinuing operations)						
	Earnings per equity share before exceptional items Basic Diluted	5.92 5.91	21.73 21.70	2.99 2.98	5.83 5.82	21.64 21.60	2.99 2.98
	Earnings per equity share after exceptional items	F 00	04.70	0.00	F 00	04.04	0.00
	Basic	5.92 5.91	21.73 21.70	2.99 2.98	5.83 5.82	21.64 21.60	2.99
	Diluted	5.91	21.70	2.98	5.82	21.60	2.98

Note: 1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 05th May, 2025. The Statutory Auditors have carried out the Statutory audit of the financial results for the guarter and year $ended\ 31st\ March, 2025\ under\ Regulation\ 33\ of\ SEBI\ (Listing\ Obligations\ \&\ Disclosure\ Requirements)\ Regulations, 2015.$

2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter and year ended 31st March, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format for the said Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also on the Company's website at https://hirect.com/wp-content/uploads/2025/05/AFR31032025.pdf

FOR HIND RECTIFIERS LIMITED

hirect.com

SURAMYA NEVATIA CHAIRMAN & MANAGING DIRECTOR(CEO) DIN 06703910



स्थावर मिळकतींची लिलाव विक्री

'जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' खालील मिळकतीच्या खरेदीकरिता जनता/इच्छुक बोलीदारांकडून मोहोरबंद प्रस्ताव/निविदा मागविण्यात येत आहेत, जी आता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड

Place: Mumbai

Dated: 5th May, 2025

र्त्फासमेट आफ सिक्युसिटा इंटरस्ट अक्ट, रेण्पर च्या कराम रेर (४) नुसार बाम्ब मकटाइल का -आपराटक् बका ल . च्या प्रायक्ष कष्णात आह.											
स्थावर मत्ता मिळकतींचे राखीव		इसारा	मिळकतीचे	निविदा/प्रस्ताव सादर करण्याची तारीख,	निविदा उघडण्याची	तारण धनकोंचे नाव	कर्जदार/	थकीत कर्ज रक्कम			
वर्णन	किंमत	रक्कम	निरीक्षण	वेळ आणि ठिकाण	तारीख आणि वेळ	आणि पत्ता	गहाणदाराचे नाव				
फ्लॅट क्र. २, तळ मजला, ए-४ इमारत हॅपीनेस्ट को-	₹.	₹.	०३.०६.२०२५	मोहोरबंद निविदा/प्रस्ताव हे बॉम्बे मर्कंटाईल को-ऑप.	१०.०६.२०२५	बॉम्बे मर्कंटाईल को-ऑप.	सौ. सरोज मणिकांत ठाकूर	२८.०४.२०२५ रोजीस			
ऑप. हाऊ. सोसा. लि., नवीन गट क्र. ५०, प्लॉट क्र.	१४,९०,०००/-	१,४९,०००/-	स. ११ वा. ते दु.	बँक लि., ७८ मोहम्मदअली रोड, मुंबई-४०० ००३ येथे	दु. ४ वा.	बँक लि., मुख्यालय ७८,	आणि श्री. मणिकांत नुनू	रु. १२,५३,३७७/ – सह			
१, बोईसर गाव, कांबळगाव, तालुका पालघर, जि.			४ वा.	०९.०६.२०२५ रोजी पर्यंत किंवा पूर्वी प्राधिकृत	-	मोहम्मद अली रोड, मुंबई-	ठाकूर	प्रदानापर्यंत २९.०४.२०२५			
ठाणे ४०१ ५०१ (मोजमापित ३८.७९ चौ. मी.)				अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.		800008		पासूनचे पुढील व्याज			

- खरेदीदाराने मिळकतीशी संबंधित मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार, हस्तांतर प्रभार, किरकोळ खर्च, सर्व सांविधिक थकबाकी, कर आणि दर, विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही देणी याच्या संबंधित सर्व खर्च करायचा आहे. विक्री प्रमाणपत्र फक्त यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल.
- प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा नाकारणे आणि/किंवा निविदा उघडणे किंवा विक्री निश्चितीची तारीख पुढे ढकलण्याचा हक्क राखून ठेवला आहे.
- गहाणवटदार/कर्जदार हे संभाव्य बोलीदार/प्रस्तावदार आणू शकतात आणि तसेच १०.०६.२०२५ रोजी दु. ४.०० वा. प्रस्ताव उघडतेवेळी हजर राहू शकतात. बोलीदार/प्रस्ताव मिळकतीचे निरीक्षण करणे आणि तसेच त्यांची इच्छा असल्यास नामाधिकार विलेख तपासणे सुद्धा आवश्यक आहे. यशस्वी बोलीदार/प्रस्तावदारानी त्वरित बोली रकमेच्या १०% आणि उर्वरित १५% बोली रकम दुसऱ्या दिवशी आणि ७५% निविदा उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे.
- यशस्वी बोलीदाराने सद्र स्थावर मिळकतीशी संबंधित कोणतीही थकबाकी/भाराच्या संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी स्वतःच्या स्तोत्राद्वारे खात्री करावी आणि यशस्वी बोलीदार हे विक्री अंतर्गत मिळकतीच्या संदर्भातील कोणतेही प्रभार, धारणाधिकार, भार, मिळकत कर, शासकीय थकबाकीसाठी
- भार काही असल्यास ः सह सोसायटीची पुढील देणी काही असल्यास सोसायटीची सांविधिक थकबाकी यशस्वी खरेदीदाराने भरायची आणि सोसायची आहे.
- यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत बोली रकमेच्या ७५% रक्कम चुकती करण्यात कसूर केल्यास जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल.
- राखीव किंमतीच्या खालील निविदा दरपत्रक विचारात घेतले जाणार नाही. १०. विक्री किंमत रु. ५०.०० लाख वर असल्यास प्रस्ताव बोली रकमेवर १% टीडीएस खरेदीदारांना भरावा लागेल.
- ११. विक्रीच्या पुढील शंका असल्यास प्राधिकृत अधिकारी थ्री. अमिरूहदीन पन्हाळकर ८६८९९३९९९ आणि थ्री. जाविद पटेल मोबाईल क्र. ९८२१३३४७५३ यांना संपर्क करावा.

सरफैसी ॲक्ट च्या नियम ८(६) अन्वये सांविधिक सूचनाः सदर तारण मत्तेच्या विमोचनाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये सरफैसी अधिनियम २००२ च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्जाच्या कर्जदार/हमीदार/गहाणदारांना सुद्धा सूचना आहे. सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदारांनी सूचना घ्यावी की, जर यामधील ठरविलेले लिलाव कोणत्याही कारणामुळे अयशस्वी झाल्यास तारण धनको खाजगी करारामार्फत विक्रीच्या मार्गे तारण हितसंबंधाची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच तुम्हाला लिलाव विक्रीसाठी ठरविलेल्या तारखेपुर्वी वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीची विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

> जाविद पटेल प्राधिकृत अधिकारी

बॉम्बे मर्कटाईल को-ऑप बँक लि.

दिनांकः ०५.०५.२०२४ ठिकाणः मुंबई

दिनांक: मे ०६, २०२५ स्थळ : बदलापूर आणि अंबरनाथ